

December 9, 2020

General Manager

Listing Department
BSE Limited,
P.J. Tower, Dalal Street,
Mumbai 400 001

Vice President

Listing Department
National Stock Exchange of India Limited
'Exchange Plaza', Bandra Kurla Complex,
Bandra (East), Mumbai - 400 051

Scrip Code No: 533177

Scrip Code No: IL&FSTRANS EQ

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement — Notice of Annual General Meeting to be held on December 31, 2020

Pursuant to Regulation 30 and 47 read with Schedule III Part A Para A of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (“Listing Regulations”), we hereby enclose the copies of newspaper advertisement published in The Financial Express (English) and Navshakti (Marathi), regarding Notice, Closure of Register of Members and Share transfer books in compliance with Section 91 of the Companies Act, 2013 read with rules thereof and Regulation 42 of Listing Regulations and e-voting information, in compliance with section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of SEBI Listing Regulations, for 20th Annual General Meeting of the Company.

Request you to take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully,

For IL&S Transportation Networks Limited

Krishna Ghag

Vice President &

Company Secretary

NOVEMBER FIGURES

Equity MFs see record outflow of ₹12,917 cr

FE BUREAU
Mumbai, December 8

THE SURGE in equity markets has led to investors pulling out money from the open-ended equity schemes in November. Data from Association of Mutual Funds in India (Amfi) showed that equity funds saw record net outflows of ₹12,917.36 crore in November. Equity funds have continued to see net outflows since July as investors continued to book profits with equity markets touching new highs.

Overall, the industry saw net inflows of ₹27,194.15 crore in November, while the net asset under management (AUM) stood at ₹30 lakh crore at the end of the month. However, open-ended, debt-oriented schemes saw net inflows of ₹4,983.84 crore in the month under consideration. While liquid and overnight funds saw net outflows, categories such as low-duration, short-duration, corporate bond and banking and PSU funds saw net inflows.

Market participants are of the opinion that investors who had seen their gains wiped off in March were removing the money from equity schemes. Sunil Subramaniam, MD at Sundaram Mutual said, "At the ground-level, we have seen 'V'



Industry's AUM hits ₹30-lakh-cr mark

shape recovery have started in the economy. But even now the gross domestic product (GDP) is in negative. So, on the economic front, a lot of people feel that things are not yet fine. But at the same time markets have been behaving unusual and with markets at high — many investors have booked profits in the markets." In November Sensex and Nifty were up by 11.45% and 11.39%, respectively.

In the last five months, open-ended equity schemes have seen net outflows of ₹22,856.68. In August, equity schemes had seen net outflows of ₹3,999.62 — the highest recorded by them since September 2010.

Even the inflows into the systematic investment plans (SIPs) saw a dip in November. The inflows through SIP stood at ₹7,302.16 crore in November compared to ₹7,799.98 crore in

October. "There is a drop of roughly ₹500 crore in SIPs and I think there is nothing to worry because last three days of November were holidays. We have seen that large number of people have SIPs registered on those days, so the money will get accounted in December," said NS Venkatesh, chief executive of Amfi.

However, market players believe that many investors are not renewing their SIPs, which they might have started three years ago due to the lower returns. "Three-year SIPs would have been maturing now and today it wouldn't have given investors much returns in mid-and small-cap schemes, so they are taking their money away," added Subramaniam. Data from Value Research revealed that in the last three years, on an average, mid-cap and small-cap funds had given returns of 4.42% and 0.84%, respectively.

In November, all categories in the open-ended equity schemes saw net outflows. Large-cap funds saw outflows of ₹3,289.18 crore, followed by multi-cap funds, which also saw net outflows of ₹2,842.08 crore in November. Officials in mutual fund industry also believed that some money from equity would have even moved to real estate or direct equity in the last few months.

A 562% stock rally, a \$23-bn firm but zero analyst coverage

ADANI GREEN ENERGY, a unit of one of India's largest conglomerates, is the best performer this year among the nation's top 100 stocks. It is also the only one in that cohort without a single analyst rating. Shares of Adani Green have jumped 562% in 2020 versus a gain of just 10% for the National Stock Exchange's Nifty 100 Index. The rally helped the company recently win entry to the MSCI India Index.

While the stock's surge may not come as a huge surprise given the heightened global popularity of sustainable assets such as renewable energy stocks amid the pandemic, the complete lack of analyst coverage on the company has left some market participants baffled.

"I find it strange that analysts aren't covering it right now," said Sameer Kalra, a strategist at Target Investing in Mumbai, while adding that the company's low free float — the percentage of shares available for trading — may be the key reason for that.

With a free float of about 21%, Adani Green is one of the most illiquid stocks in the Nifty 100 gauge, data compiled by Bloomberg show.

—BLOOMBERG

Karad Janata Sahakari Bank licence cancelled

THE RBI on Tuesday said it has cancelled the licence of The Karad Janata Sahakari Bank, Karad, Maharashtra, as it does not have adequate capital and earning prospects. More than 99% of the depositors of the bank will get full payment of their deposits from

Deposit Insurance and Credit Guarantee Corporation (DICGC), the Reserve Bank said in a statement. With the cancellation of licence and commencement of liquidation proceedings, the process of paying the depositors will be set in motion. —PTI

IL&FS Transportation Networks Limited

Regd. Office: The IL&FS Financial Centre, Plot No. C22, G Block Bandra Kuria Complex, Bandra (E) Mumbai 400051
Tel: 022-26533333, Fax: 022-26523979, Website: www.ilindia.com
E-mail: itnl.secretarial@ilfsindia.com, CIN: L45203MH2000PLC129790

NOTICE OF THE 23RD ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the Twentieth Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday, December 31, 2020 at 3:00 p.m. through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice of the AGM. In accordance with the Circular issued by Ministry of Corporate Affairs dated May 05, 2020 read with Circulars dated April 8, 2020, April 13, 2020 and August 17, 2020 (collectively referred to as MCA Circulars) and SEBI Circular dated May 12, 2020, the Notice of AGM has been sent to all the Members on Tuesday, December 08, 2020 through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company / Depository. The Annual Report for Financial Year 2019-20 is available and can be downloaded from Company's website: www.ilindia.com and the website of National Securities Depository Limited (NSDL) : https://www.evoting.nsdl.com

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday December 25, 2020 to Thursday December 31, 2020 (both days inclusive) in terms of the provision of Section 91 of the Companies Act, 2013, for the purpose of AGM.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Members are provided the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of AGM using electronic voting system (e-voting) provided by NSDL. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid up equity share capital of the Company as on December 24, 2020 (cut-off date).

The remote e-voting period commences on Monday, December 28, 2020 (9:00 a.m. IST) and ends on Wednesday, December 30, 2020 (5:00 p.m. IST). During this period, Members may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Members who shall be participating in the AGM through VC / OAVM facility and had not cast their votes through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through remote e-voting system during the AGM.

Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend / participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their votes again.

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically and holds shares as of the cut-off date may obtain the Login ID and Password by sending the request to: evoting@nsdl.co.in. However, if he / she is already registered with NSDL for remote e-voting then he / she can use his or her existing User ID and Password for casting the votes.

If you have not registered your email address with the Company / Depository you may please follow below instructions for obtaining login details for e-voting:

Physical Holding	Send scanned copy of the following documents by email to Registrar and Share Transfer Agent / Company at mt.helpdesk@linkintime.co.in or itnl.investor@ilfsindia.com; a. Signed request letter mentioning name of Shareholder, Folio No. and complete address; b. Scanned copy of the share certificate (front and back) and c. Self-attested copy of PAN Card and AADHAR Card
Demat Holding	Please contact your Depository Participant (DP) and register your email address in your demat account, as per the process advised by your DP

For details relating to remote e-voting, please refer to the Notice of the AGM. If you have any queries relating to remote e-voting, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for shareholders available at the Downloads section of www.evoting.nsdl.com or contact at toll free no. 1800-222-990 or send request to evoting@nsdl.co.in. In case of any grievances connected with facility for e-voting, please contact Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL on Email: evoting@nsdl.co.in / pallavi@nsdl.co.in or Tel: 91 22 2499 4545/ 1800-222-990

The details of AGM are available on the website of the Company at: www.ilindia.com, NSDL at www.evoting.nsdl.com, BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com

For, IL&FS Transportation Networks Limited
Date: December 08, 2020
Place: Mumbai
Sd/-
Krishna Ghag
Vice President & Company Secretary

TRIVIKRAMA INDUSTRIES LIMITED

CIN: L24241TN1984PLC096136
Regd. Office: Apex Chamber, 4th Floor, No. 20, Theyagaraya Road, Chennai-600 017
(T) 044 - 4867 9669 | (E) trivikramaindustries@gmail.com | (W) www.trivikrama.com

NOTICE

Notice is hereby given that the 36th Annual General Meeting of the Company is scheduled to be held on Tuesday, 29th day of December, 2020 at 11:00 AM at Apex Chamber, 4th Floor, No. 20, Theyagaraya Road, Chennai-600 017. In compliance with the General Circular number 20/2020, 14/2020, 17/2020 & all other applicable laws and circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Securities and Exchange Board of India (SEBI), the company on 08th December, 2020 has sent the electronic copies of the Notice of the 36th AGM and Annual Report for Fiscal year 19-20 to all the shareholders whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s) as on 04th December, 2020. All the Shareholders of the company hold shares in dematerialized mode and hence they are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depository participants. Furthermore the Notice of the 36th AGM and Annual Report for Fiscal year 19-20 will also be made available on the Company's website, at www.trivikrama.com, stock exchange website at www.bseindia.com and on the CDLS's website, at www.evotingindia.com. Members can request for physical copy of the Annual Report along with notice by sending an e-mail to trivikramaindustries@gmail.com by mentioning their Folio / DP ID and Client ID. Register of Members & Share Transfer Books of the Company shall remain closed from Wednesday, 23rd December, 2020 to Tuesday, 29th December, 2020 (both days inclusive) for the purpose of 36th Annual General Meeting.

Further, in terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Companies (Management & Administration) Rules, 2015 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015 the Company is pleased to provide its members holding shares, as on the cut off date being Tuesday, 22nd December, 2020 with facility of remote e-voting. A person whose name appears in the Register of Members / Beneficial Owners as on the cut off date i.e. 22nd December, 2020 only shall be entitled to vote on the resolutions set out in the Notice of the AGM and he/she can exercise his/her voting rights through remote e-voting or at the AGM.

The Company has engaged services of Central Depository Services (India) Limited ("CDSL") as the Authorized Agency to provide remote e-voting facilities. The remote e-voting period commences on Saturday, 26th December, 2020 at 09:00 A.M. and ends on Monday, 28th December, 2020 at 05:00 P.M. During this period, shareholders holding shares as on the cut off date i.e. 22nd December, 2020 may cast their vote electronically. Remote e-voting shall not be allowed before the specified date and time. Once the vote is cast by the member, member shall not be allowed to change it subsequently.

Further, those persons who have acquired shares and have become members of the company after the dispatch of Notice and holding shares as on the cut off date may obtain the login ID and password by sending request at evoting@cDSL.com. Further a facility for voting through Ballot Paper shall also be made available to members attending the AGM. However, members who have already casted their votes by e-voting may attend the AGM but shall not be entitled to vote. For any queries related to remote e-voting, members can contact the RTA of the Company, M/s. Purvasharegistry (India) Pvt. Ltd., 9 Shiv Shakti Ind. Estt., J R Boricha Marg, Lower Parel East, Mumbai 400 011. Email: purvash@mtl.net.in Phone: +91-022-2301 6761 or the undersigned at the company's Address/Telephone No./Email Id from Monday to Friday between 11:00 am to 5:00 pm.

For Trivikrama Industries Limited
Sd/-
Baskaran Satya Prakash
(DIN: 01786634)
Managing Director

FOURTH DIMENSION SOLUTIONS LIMITED

CIN: L72900DL2011PLC221111
Registered Office: Bungalow no. BP-13, Top Floor, West Patel Nagar, New Delhi 110008 IN
Phone: 9773485871 | E-mail: secretarial@fdsindia.co.in | Web: www.fdsindia.co.in

NOTICE OF 8th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING

Notice is hereby given that the 8th Annual General Meeting of the company will be held at 11.30 A.M. on Wednesday, the 30th December, 2020 through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact the business set out in the Notice of the AGM. The AGM will be convened in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder ("the Act") Provisions of the SEBI (LODR) Regulations, 2015 and circulars issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI. The Notice of the AGM together with Annual Report has been sent to the shareholders electronically to the email IDs registered by them with the Depository Participant / the Company. Shareholders whose email id are not registered, are requested to register their email IDs and phone numbers with the Company by sending request to company or Bigshare Services Pvt Ltd, the Registrar and Transfer Agent, for receiving the Notice and Annual Report. Please email the request to secretarial@fdsindia.co.in or bssdelhi@bigshareonline.com investor.del@bigshareonline.com.

The Notice of AGM/Annual Report is available on the Company temporary/alternate website www.fdsindia.in. Further the copy of notice of AGM/Annual Report is also available on website of National Stock Exchange of India Limited viz. www.nseindia.com.

Instruction for remote e-voting and e-voting during AGM:
The Company shall be providing remote E-Voting facility to its members through CDSL (www.evotingindia.com) in respect of the business to be transacted at the AGM. The process and the manner of the remote e-voting have been mentioned in the notes of the notice of the AGM and also communicated to the members by CDSL, Separately. Further, the facility for voting through electronic voting system will also be made available at the AGM, the process and the manner of the have been mentioned in the notes of the notice of the AGM.

Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after the dispatch of the notice and holding shares as on the cut-off date i.e. 23rd December, 2020 may obtain the login ID and password for remote e-voting by sending a request at helpdesk.evoting@cDSLindia.com
E-voting start date and time : 27th December, 2020 (9.00 A.M.)
E-voting end date and time : 29th December, 2020 (5.00 P.M.)
Grievances, if any regarding e-voting procedure should be addressed to by sending email to helpdesk.evoting@cDSLindia.com or call on 022-23058542/43.
The members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote(s) again at the AGM.

BOOK CLOSURE
The Register of Members and Share Transfer Book of the Company will remain closed from Thursday 24th December, 2020 to Wednesday 30th December, 2020 (both days inclusive), for the purpose of AGM.

Member can also address their queries/grievances, if any to Mr. Ashish Thakur- Company Secretary & Compliance officer at secretarial@fdsindia.co.in.
For Fourth Dimension Solutions Limited
Sd/-
CS Ashish Thakur
Company Secretary

Date: 09-12-2020
Place: New-Delhi


Gold ETFs lose shine amid surge in equity market

FE BUREAU
Mumbai, December 8

FOR THE FIRST time since March, gold exchange traded funds (ETFs) have witnessed outflows. The sharp rise in the equity markets in November has taken some of the sheen away from gold ETFs. The latest Amfi data showed that the gold ETF category saw an outflow of ₹141.09 crore in the last month.

The outflow from the category comes after eight straight months of inflows. The price of the yellow metal declined 5.9% in the international markets in November whereas, according to MCX prices, gold has declined 6.6% in rupee terms. During the same period, the Sensex rose 3.5%. In December so far, gold prices (MCX) have risen 2.6% while the Sensex has risen 2.13%.

Gold ETFs saw outflows and gold prices came under pressure owing to the developments around Covid-19 vaccines with



companies such as Pfizer, Moderna and institutes such as The University of Oxford announcing more than 90% efficacy of their respective vaccines in their Phase-III trials. This has led to the reduction in the economic uncertainty caused by the pandemic and investors chose to take profits from the safe haven metal, causing outflows from gold ETFs.

Chirag Mehta, senior fund manager - alternative investments, Quantum Mutual Fund, said, "The outflows from gold

ETFs come after months of inflows and the extent of outflows is not alarming. There has been a knee-jerk reaction in gold prices on account of the developments surrounding the vaccine and shift in sentiment led to gold ETF outflows."

However, market experts believe that in the longer run, gold will continue to do well. They attribute this to the abundant liquidity in the financial markets globally.

Gold ETFs, according to experts, will start receiving

inflows after more fiscal stimulus measures from central banks across the world such as European Central Bank and the US Federal Reserve. Negative real rates and interests are going to keep the gold prices intact.

Additionally, supply shortages and not as much change in demand for the yellow metal would support gold prices. Anil Ghelani, senior vice-president, DSP Investment Managers, said, "Gold tends to outperform when we see high inflation and negative real interest rates. Gold prices are likely to be supported by this ultra-low interest rate environment. There is a potential for supply shortages but, on the other hand, demand has not declined too much both for industrial-end use and for investments. Hence, the long-term story of gold is likely to remain strong."

This would make profit-taking into gold ETFs a one-off incident as opposed to a trend.

ICICI Prudential Asset Management Company Limited
Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001.
Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kuria Complex, Mumbai - 400 051.
Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.iciciprnf.com, Email id: enquiry@icicipruamc.com

Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Constant Maturity Gift Fund (the Scheme)

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved declaration of the following dividend under the dividend option of the Scheme, subject to availability of distributable surplus on the record date i.e. on December 14, 2020*:

Name of the Scheme/Plans	Dividend (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each) ^{5#}	NAV as on December 7, 2020 (₹ Per unit)
ICICI Prudential Constant Maturity Gift Fund		
Quarterly Dividend	0.3168	11.0624
Direct Plan - Quarterly Dividend	0.3279	11.3086

\$ The dividend payout will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the dividend option of the Scheme.

Subject to deduction of applicable statutory levy.

* or the immediately following Business Day, if that day is a Non - Business Day.

Dividend will be paid to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the dividend option of the Scheme, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of dividend, the NAV of the dividend option of the Scheme would fall to the extent of dividend payout and statutory levy (if applicable).

For ICICI Prudential Asset Management Company Limited
Place : Mumbai Sd/-
Date : December 8, 2020 Authorised Signatory
No. 003/12/2020

To know more, call 1800 222 999/1800 206 6666 or visit www.iciciprnf.com

As part of the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their e-mail id and mobile number to support paper-less communications.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit https://www.iciciprnf.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

AUTOLINE AUTOLINE INDUSTRIES LIMITED
Reg. Office: Survey Nos. 313, 314, 320 to 323, Nanekarwadi, Chakan, Tal: Khed, Dist. Pune 410501
Tel : +91-2135-635865 / 6 | Fax: +91-2135-635864 / 53 | Website: www.autolineind.com
Email: investorservices@autolineind.com | CIN: L34300PN1996PLC104510

NOTICE

NOTICE is hereby given that the 24th Annual General Meeting ("Meeting") of the members of Autoline Industries Limited ("The Company") will be held on Tuesday, December 29, 2020 at 2:30 p.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in accordance with General Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (together referred to as "Circulars") to transact the business as set out in the Notice of the Meeting (Notice).

In accordance with the above mentioned Circulars, the Annual Report along with Notice seeking consent of members has been dispatched to the Members on December 7, 2020 through e-mail to all its members who have registered their email IDs with the Depository Participants and/or with the Company's Registrar and Share Transfer Agent ("RTA"), Link Intime India Pvt. Ltd. The said is also posted on the website of the Company i.e., www.autolineind.com and on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com

In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with the Rules thereunder, amended from time to time and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), the Company is pleased to provide its members the facility to cast their vote on Resolution(s) set forth in the Notice using electronic voting system from a place other than the venue of the Meeting (remote e-voting), provided by NSDL and the business may be transacted through such voting. The Company is providing remote e-voting and e-voting during the AGM to all its members and detailed procedure of the same is provided in the Notice.

The e-voting period commences on Saturday, December 26, 2020 (9:00 A.M. IST) and ends on Monday, December 28, 2020 (5:00 P.M. IST). During this period, Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut-off date i.e. Tuesday, December 22, 2020, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time. Once the vote on a Resolution is cast by a member, he will not be allowed to change it subsequently or cast vote again. Any person who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the Notice and holds shares as on the cut-off date, may follow the instructions for e-voting mentioned in the Notice of the Meeting. In case such member has not updated his/her PAN Number with the Company/RTA/ Depository Participant, may obtain Sequence Number by sending a request at pune@linkintime.co.in.

Members attending the Meeting through VC/OAVM facility and have not already cast their vote by remote e-voting shall be entitled to exercise their vote at the Meeting through e-voting system in the AGM. Members who have cast their vote by remote e-voting prior to the Meeting may also attend the Meeting but shall not be entitled to cast their vote again. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting.

The voting right of members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the Company as on cut-off date i.e. Tuesday, December 22, 2020.

The members who have not registered their email addresses with the Company:

Those holding shares in physical form: contact the Company along with their name, folio number, scanned copy of their share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by email to investorservices@autolineind.com.

Members holding shares in Demat form: they can register their e-mail address with their DP only as per the procedure advised by their DP. The registered mail-id will be used for receiving all communication from the Company electronically.

The Company has appointed Mr. Sunil Nanal, Partner, M/s. KANJ & Co. LLP, Practicing Company Secretaries, Pune to act as scrutiner, to scrutinize the E-voting Process. The result of the voting shall be declared within 48 hours of conclusion of the meeting. In case of any queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL at the designated email ID: evoting@nsdl.co.in, pallavi@nsdl.co.in or at telephone number +91 22 2499 4545. For any queries/grievances, in relation to e-voting, members may also contact Mr. Sandip Pawar, Team Member, Link Intime India Pvt. Ltd., Block no. 202, Akshay Complex, Near Ganesh Temple, off Dhule Patil Road, Pune - 411 001, E-mail id: pune@linkintime.co.in, Phone: 020-26160084/26161629. Members may also write to the Company Secretary of the Company at the registered office address of the Company or e-mail at investorservices@autolineind.com.

By Order of the Board For Autoline Industries Limited
Sd/-
Ashish Gupta
Company Secretary
Membership No. A16368

Place : Pune
Date : December 8, 2020

ASSAM ENTRADE LIMITED
Regd off: 16 TARA CHAND DUTTA STREET, 2ND FLOOR, KOLKATA-700073
CIN: U02191WB1985PLC096557, website: www.assamentrade.com
Email: assamentrade1985@gmail.com; telephone no: 033-22343520

NOTICE TO MEMBERS OF 35th ANNUAL GENERAL MEETING THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM), REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

This is in continuation to our earlier communication dated 05/12/2020, whereby Members of Assam Entrade Limited ("the Company") were informed that in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (LODR) Regulations, 2015 read with general circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated April 08, 2020, April 13, 2020 and May 05, 2020 respectively issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued by the SEBI, it was decided to convene the 35th AGM of the Company on Wednesday, 30th December, 2020 at 02:30 p.m. through Video Conferencing/Other Audio Visual Means ("OAVM") facility, without the physical presence of the Members at a common venue, to transact the business as set out in the Notice of 35th AGM.

The Notice of 35th AGM and Annual Report of the Company for the FY 2019-2020 along with login details for e-voting has been sent on 7th December, 2020 through email to all those members whose email id was registered with the Company or the Registrar and Share Transfer Agent or with their respective Depository Participant ("DP") in accordance with the above MCA circulars and SEBI Circulars, and the same are also available on Company's website (www.assamentrade.com), BSE website (www.bseindia.com) and on the website of NSDL (at www.evoting.nsdl.com)

In compliance with the provisions of Section 108, of Companies Act, 2013 and rules framed thereunder, Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015, Secretarial Standard-2 issued by ICSI and MCA Circulars, the Members are provided with the facility to cast their votes electronically through e-voting (prior to e-voting) and e-voting (during the AGM) services provided by NSDL on all resolutions set forth in the Notice of 35th AGM.

The remote e-voting shall commence on 27th December, 2020 (at 09:00 a.m.) and ends on 29th December, 2020 (at 05:00 p.m.). During this period, members may cast their votes electronically. Thereafter, the remote e-voting module shall be disabled by NSDL for voting.

The Members who will have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also participate in the AGM through VC/OAVM facility but shall not be entitled to cast their votes again through e-voting facility available during AGM.

Once the Members cast vote on a resolution, they shall not be allowed to change it subsequently. Detailed instructions of remote e-voting, joining the AGM, and e-voting during AGM are provided in the Notice of 35th AGM.

CS Saket Sharma, Practicing Company Secretary (Mem no. 4229; COP: 2565), has been appointed as Scrutinizer by the Company to scrutinize the entire e-voting process in a fair and transparent manner. The voting rights of the members shall be in proportion to the equity shares held by them in the paid up equity share capital of the Company as on 23rd December, 2020 ("cut off date"). A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut off date shall only be entitled to join the AGM, avail the remote e-voting and e-voting facility during the AGM. A person who ceases to be a Member as on cut off date should treat this Notice for information purpose only.

Any person, who acquires shares and becomes a Member of the Company after the date of electronic dispatch of the Notice of 35th AGM and holding shares as on the Cut off date, may obtain the Login ID and password by following the instructions as mentioned in the Notice of 35th AGM or sending a request to evoting@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting, then he/she can use his/her existing User ID and password to cast their vote. If you have not registered your email address with the Company/DP, you may please follow the below instructions for obtaining details for e-voting:

Physical Holding	Please provide necessary details like Folio No., name of Shareholders, scanned copy of the share certificate (front and back), self attested scanned copy of PAN card, self-attested scanned copy of Aadhar Card or any other document as proof of address by email to Company/RTA email id.
Demat Holding	Please provide DEMAT account details (CDSL-16 digit beneficiary ID) or (NSDL-16 Digit DPID +CLID), Name, client master or copy of Consolidated Account statement, self-attested scanned copy of Aadhar Card or any other document as proof of address to Company/RTA email ID.

Further, pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday 24th December, 2020 till Wednesday, 30th December, 2020 (both days inclusive) for the purpose of 35th AGM.

The result of e-voting shall be declared within 48 hours from the conclusion of AGM i.e. on or before 01st January, 2020 and results so declared along with the consolidated Scrutinizer's Report will be placed on the Company's website (www.assamentrade.com) and NSDL website (www.evoting.nsdl.com)

In case of any queries or issues, you may refer the frequently asked questions and e-voting manual available at https://www.nsdl.co.in/infops/faq.php or write an email at evoting@nsdl.co.in.

For Assam Entrade Limited
Sd/-
Shalini Agarwal
Company Secretary/Compliance Officer

Place: Karpur
Date : 09/12/2020

आयएल अँड एफएस ट्रान्सपोर्टेशन नेटवर्कस लिमिटेड

नों. का. : टी आयएल अँड एफएस फायनान्सीअल सेंटर, प्लॉट क्र. सी-२२, जी-ब्लॉक, वाटे-कुर्ला संकुल, वाटे (१), मुंबई-४०००५१ दू. क्र. : +९१ २२ २६५३३३३३
 फॅक्स/माईल: +९१ २२ २६५३३३३३, वेबसाईट: www.itnlindia.com
 ईमेल: itnl.investor@itnlindia.com, सीआयएल: एल४२०३३एफएस२०००पीएलसी१२९७०

२० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-व्होटिंगची माहिती

याद्वारे सूचना देण्यात येते की, एजीएमच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी कंपनीची वित्तीय वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, गुव्हार, ३१ डिसेंबर, २०२० दु. ३.०० वा. लिहिलेले कॉन्व्हेंशन ("व्हीसी")/अदर ऑर्डिओ क्लिन्सुअल मिन्स ("ओएचएम") मार्फत होणार आहे. निमग्न व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या दिनांक ०५ मे, २०२० चे सर्वयुक्तर सह वाचता दिनांक ८ एप्रिल, २०२० आणि १३ एप्रिल, २०२० ची सर्वयुक्तर (एकत्रित उल्लेख एपीसी सर्वयुक्तर) आणि दिनांक १२ मे, २०२० चे सेबी सर्वयुक्तर यास अनुसरून कंपनी/डिपॉझिटरी कडे ज्यांचे ई-मेल अड्रेसिसे नोंदवले आहेत त्या समासादाना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून एजीएमची सूचना मंगळवार, ०८ डिसेंबर, २०२० रोजी सर्व समासादाना पाठवली आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० साठीचा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.itnlindia.com आणि नॅशनल सिन्क्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची वेबसाईट: <https://www.evoting.nsdl.com> वर उपलब्ध असून डाऊनलोड करता येईल. एजीएमच्या कारणास्तव कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ११ च्या तरतुदींच्या बाबतीत कंपनीच्या समासादाना नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके शुक्रवार, २५ डिसेंबर, २०२० ते गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२० पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद राहतील. कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम १०८ सह वाचता वेळोवेळी सुधाहित कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑव्निंगेशन्स अँड डिस्कलोजर रिव्हायमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ चे रेग्युलेशन ४४ च्या अनुपालनांत समासादाना एनएसडीएल ने पुढलेली इलेक्ट्रॉनिक व्होटिंग सिस्टीम (ई-व्होटिंग) वापरून एजीएमच्या सूचनात मांडलेल्या सर्व ठरावांवर त्यांची मते देण्याची सुविधा पुढली आहे. समासादानाचे मतदान अधिकार २४ डिसेंबर, २०२० (कट-ऑफ डेट) रोजीस कंपनीच्या भराणा झालेल्या सभाभांडवलातील त्यांनी धारण केलेल्या सभागणाच्या समप्रमाणान्त असतील. रिमोट ई-व्होटिंगचा कालावधी संपादन, २८ डिसेंबर, २०२० रोजी (स. ९.०० वा. भा. प्र. वे.) सुरु होऊन बुधवार, ३० डिसेंबर, २०२० रोजी (स. ५.०० वा. भा. प्र. वे.) संपेल. ह्या कालावधीत सभासद इलेक्ट्रॉनिक पध्दतीने त्यांचे मत देऊ शकतात. त्यांवरत एनएसडीएलकडून रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल निष्क्रिय केले जाईल. जे सभासद व्हीसी/ओएचएम मार्फत एजीएम मध्ये सहभागी होतील आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटिंग द्वारा त्यांची मते दिलेली नसतील व ज्यांना अन्यप्रकारे तसे करण्यास प्रतिबंध केला नसेल ते एजीएम मध्ये रिमोट ई-व्होटिंग सिस्टीम द्वारा मतदान करण्यास पात्र असतील.

ज्या सभासदांनी एजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटिंगने त्यांची मते दिलेली असतील ते सुध्दा व्हीसी/ओएचएम मार्फत एजीएम मध्ये उपस्थित राहू/सहभागी होऊ शकतात, परंतु ते पुन्हा त्यांची मते देण्यास हक्कदार नसतील. कोणत्याही व्यक्तीने, इलेक्ट्रॉनिक पध्दतीने सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित करून ती कंपनीची एक सभासद झाली असेल आणि कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असल्यास ती evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगिन आयडी व पासवर्ड मिळवू शकते. तथापि जर तो/ती रिमोट ई-व्होटिंगसाठी आधीच एनएसडीएल कडे नोंदणीकृत असेल तर तो/ती मते देण्यासाठी त्याचा किंवा तिचा सध्याचा युजर आयडी व पासवर्ड वापरू शकतात. जर तुम्ही कंपनी/डिपॉझिटरीकडे तुमचा ई-मेल अड्रेस नोंदवलेला नसेल तर तुम्ही कृपया ई-व्होटिंगकारिता लॉगिन तपशील मिळवण्यासाठी खालील सूचनांचा अवलंब करा.

प्रत्यक्ष धारणा	खालील दस्तावेजांच्या स्कॅन प्रती ई-मेल द्वारा रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्सफर एजंट/कंपनी कडे mt.helpdesk@linkintime.com किंवा itnlinvestor@itnlindia.com येथे पाठवाव्यात ए. भागधारकांचे नाव, फोलिओ क्र. आणि संपूर्ण पत्ता नमूद केलेले स्वाक्षरी केलेले विनंती पत्र, बी. शेअर प्रमाणपत्राची (पुढील आणि मागील) स्कॅन प्रत आणि सी. पॅन कार्ड आणि आधार कार्ड ची स्व-साक्षात्कृत प्रत
डिमेंट धारणा	कृपया तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) शी संपर्क साधा आणि तुमच्या डीपीच्या सल्ल्यानुसार प्रक्रिया अनुसरून तुमच्या डिमेंट खाल्यात तुमचा ई-मेल अड्रेस नोंदवावा.

रिमोट ई-व्होटिंग शी संबंधित तपशीलांकरिता कृपया, एजीएमची सूचना पाहा. जर तुम्हाला रिमोट ई-व्होटिंग बाबत कोणतीही चौकशी करायची असल्यास, कृपया www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शन येथे उपलब्ध भागधारकांसाठी फ्रिव्हॉलंटी आन्वड वेबचेन्स (एफएयुव्हेन्स) आणि ई-व्होटिंग युजर मॅन्युअल पाहाने किंवा टोल फ्री क्र. १८००-२२२-९९० वर संपर्क साधावा किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी. ई-व्होटिंग संबंधितात कोणत्याही तक्रारीच्या बाबतीत कृपया, श्रीमती परलची म्हात्रे, मॅनेजर, एनएसडीएल शी ई-मेल: evoting@nsdl.co.in किंवा दू. : ९१ २२ २४९६ ४५५/१८००-२२२-९९० वर संपर्क साधावा. एजीएम चे तपशील कंपनीची वेबसाईट www.itnlindia.com, एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com, बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com येथे उपलब्ध आहेत.

आयएल अँड एफएस ट्रान्सपोर्टेशन नेटवर्कस लिमिटेड साठी
 सही/- कृष्णा धारा
 उपाध्यक्ष आणि कंपनी सेक्रेटरी

आयएल अँड एफएस ट्रान्सपोर्टेशन नेटवर्कस लिमिटेड

नों. का. : टी आयएल अँड एफएस फायनान्सीअल सेंटर, प्लॉट क्र. सी-२२, जी-ब्लॉक, वाटे-कुर्ला संकुल, वाटे (१), मुंबई-४०००५१. दू. क्र. : +९१ २२ २६५३३३३३, फॅक्स/माईल: +९१ २२ २६५३३३३३, वेबसाईट: www.itnlindia.com
 ईमेल: itnlinvestor@itnlindia.com वेबसाईट: www.itnlindia.com
 सीआयएल: एल४२०३३एफएस२०००पीएलसी१२९७०

अ. क्र.	तपशील	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
क्र.		३१ मार्च, २०२० (लेखापरीक्षित)	३१ मार्च, २०१९ (लेखापरीक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१९.५१	१७.५४
२	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	(२०.९७)	(२,२२८.१३)
३	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	(१७.२५)	(१६,५६८.७२)
४	कालावधीसाठी कोरोतर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	(१७.२५)	(१७,०००.३२)
५	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (कोरोतर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कोरोतर) धरून)	(१७.५७)	(१६,९५६.९२)
६	समभाग भांडवल	३२८.९६	२२८.९६
७	मागील वर्षांच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्या प्रमाणे राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वागवून)		(१४,२१३.३७)
८	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)		(२९.५८) (५१६.७९)
	१) मूलभूत		(५१६.७९)
	२) सौम्यिकृत		

टीपः-
 ए) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑव्निंगेशन्स अँड डिस्कलोजर रिव्हायमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या संपादन विवरणाने तयार केलेल्या वित्तीय निष्कर्षांच्या संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट www.bseindia.com आणि www.nseindia.com तसेच कंपनीची वेबसाईट www.itnlindia.com वर उपलब्ध आहे.
 बी) वरील निष्कर्षांना ७ डिसेंबर, २०२० रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत लेखापरीक्षित समितीने पुनर्विचारित केले व संचालक मंडळाने मंजूर केले.
 सी) वरील निमग्न व्यवहार मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या इंडियन अकाउंटिंग स्टॅंडर्डस (इंड एएम) च्या अनुपालनांत आहेत.
 डी) कंपनीने ३१ मार्च, २०१९ व ३१ मार्च, २०२० साठी तिमाही वित्तीय निष्कर्षांचा अवलंब केलेला नाही. त्या दृष्टीने, संपन्न तिमाही साठीची आर्थिक माहिती दिलेली नाही.

आयएल अँड एफएस ट्रान्सपोर्टेशन नेटवर्कस लिमिटेड
 च्या संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी
 सी एसन नगर
 अध्यक्ष
 डीआयएन: ००१२६०६३

जाहीर सूचना

आशापुरा इंटीमेंटस फॅशन लिमिटेड-दिवाळखोरीतील यांच्या बाबीमध्ये, सर्व संबंधित, सर्व स्टेकहोल्डर्स आणि सामान्य जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की कॉर्पोरेट झपाको म्हणजेच आशापुरा इंटीमेंटस फॅशन लिमिटेड-दिवाळखोरीतील यांच्या स्टेकहोल्डर्सच्या यादी अंतिम केली आहे आणि इन्वॉल्वेन्सी अँड बँकप्लेटी बोर्ड ऑफ इंडिया (दिवाळखोरी प्रक्रिया) रेग्युलेशन्स, २०१६च्या रेग्युलेशन ३१(१) सहाचता रेग्युलेशन्स ३१(२) व १२(३) च्या तरतुदीनुसार सन्मा. न्यायनिर्णयित प्राधीकरण, एनसीएलटी, मुंबई यांच्याकडे दाखल केली आहे.

सही/-
 भावेश राठोड
 आशापुरा इंटीमेंटस फॅशन लिमिटेडच्या बार्बांमधील परिसमापक

ठिकाण-मुंबई
 दिनांक-०८.१२.२०२०

शुद्धिपत्र

दै. नवशक्ती मध्ये ५/१२/२०२० रोजी तालुका, बोरीवली, जिल्हा मुंबई पान क्र. ७ वर प्रकाशित झालेल्या अँड. सचिन विजय पाटील यांनी जारी केलेल्या जाहीर नोटीस मध्ये वरून दुसऱ्या ओळीत जमिनीचे मोभापति क्षेत्र '० हे आर ०० प्रति एचजी '० हे ११ आर ०० प्रति' असे वाचाने.

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की मी गाव मनोरी, तालुका, बोरीवली, जिल्हा मुंबई उपनगराचा सीटीएस क्र. १२५ (७/१२) उतारानुसार मोज. १३१५, चौ. मीटर्स व मिळकत नोंदणी कार्डनुसार मोज. १३१५.२० चौ. मीटर्स) अन्वये सर्व क्र.७३/११ धारक ना विकसित होण मधील शेत जमिनीच्या संदर्भातील मालक श्री. अन्धश्री डॉन्नीक फॅरीरा यांचे नामाधीकार तपासत आहेत. कोणतीही व्यक्ती ज्यांना वरील सदर मिळकतीच्या संदर्भात कोणताही दावा किंवा निहीत हितसंबंध जसे की विक्री, अदलाबदल, गहाण, प्रभार, भेट, विभागणी, सोडपण, विवचन, मुनीमेंट, वारसा, कब्जा, सुविधाधारक, कुळवहीवाट, भाडेपट्टा, धारणाधीकार किंवा अन्य काही जर असल्यास तसे लिखित स्वरूपात निम्नस्वाक्षरीकरास सूचनेच्या १४ दिवसांत कळवावे अन्यथा कल्यास सशा व्यक्तींचे तसे दावे कायमस्वरूपी त्यागित आणि/किंवा परित्यागीत मानले जातील व वरील सदर मिळकतीच्या संदर्भातील मालकावर बंधनकारक नसतील आणि इच्छुक खरेदीदारांना सदर मिळकत विकण्यास/हस्तांतर करण्यास मालक पूर्णतः हक्कदार असतील.

अनु. क्र.	विवाद/प्रकरण क्र.	प्रतिवादीचे नाव आणि पत्ता
१	एआरबी/टीजेएसबी/एसपीके/२२ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि.	श्री.म. सगुन गजानन अवचर श्री.म. सहेली स्यूटी पार्कर छात्रकी रोड, संतोष नगर, छात्रकी, अकोला-४४४ ००४प्रति. क्र. २
२	एआरबी/टीजेएसबी/एसपीके/२५ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि.	श्री. रियाज अब्दुल रहमान दळवी रुम क्र. १०७, शरजा अपार्टमेंट, पिंपरी दादा नगर, महल मागे, मुंबा, जिहा टाणे-४०० ६०३प्रति. क्र. २
३	एआरबी/टीजेएसबी/एसपीके/२७ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि.	श्री. ठोके स्वप्नील सुप्रेसिंग महाराणा प्रताप एमएनजी, चालीसगाव, जलगाव, महाराष्ट्र-४२४ १०१प्रति. क्र. ३
४	एआरबी/टीजेएसबी/एसपीके/२९ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि.	श्री. प्रविण वामनराव होले सी/ओ महादेव जाधव प्लॉट क्र. १८, ४था मजला, श्री. अपार्टमेंट, सेक्टर क्र. ९, मोशी प्राधिकरण, पुणे-४१२ १०५, प्लॉट क्र. ३०६, फेव क्रिष्ण हेरिटेज, प्लॉट क्र. ९७/९ मोशी प्राधिकरण, पुणे-४१२ १०५प्रति. क्र. १
५	एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३० सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि.	श्री. सय्यद मरहूम फारूख प्लॉट क्र. ३०४, महालक्ष्मी विहार सोसायटी, गट क्र. ५७९, चिखाली, पुणे-४१२ ११४ श्री. जयलक्ष्मी वरक, लकी वजन कार्ट जवळ, पवारवस्ती, चिखाली रोड, चिंचवड-४१२ ११४प्रति. क्र. २
६	एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३१ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि.	श्री. नितीन महादेव पाटील अनु. क्र. १९/१बी/१, देवगौरी अपार्टमेंट, प्लॉट क्र. १, पहिला मजला, विजय नगर, शांती कॉम्प्लेक्स, कालेवाडी, पुणे-४११ ०१७प्रति. क्र. १
७	एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३३ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि.	श्री. विशाल शंतामर कांबळे वसंत क्र. ११५/१, भारत कॉलनी, नाथेमर, कालेवाडी, पुणे-४११ ०१७प्रति. क्र. १
८	एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३५ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि.	श्री. किर्ती दयालजी कोठाडी १३०९, कोणाक आकृती, मेघाल इन्डस्ट्री इस्टेट मागे, देवी दयाल रोड, मुलुंड-४०० ६०७. बिझनेस पत्ता:- २३/२८, तळ मजला, देवगौरी गार्डन कॉम्प्लेक्स, आर. डब्ल्यू. सावंत रोड, रू पाक जवळ, माजीबाबा, ठाणे (प.)-४०० ६०१प्रति. क्र. २
९	एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३६ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि.	श्री.म. शक्ति इन्व्हासिमेंट ग्रेव्ह प्लॉट क्र. १०२, ए. विंग, मंजीरी हाईस, यशराज नगर, बदलापूर गाव रोड, बदलापूर हायस्कूल, बदलापूर (प.), ठाणे-४२२ ५०३.प्रति. क्र. १
१०	एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३७ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि.	श्री. हरीश दत्तात्रय पाटील ३०३, प्रभा सीटायस,मोहन वेल्ली, भारत कॉलेज जवळ, हेंद्रे पाडा, बदलापूर-(प.) ४२२ ५०३ बिझनेस पत्ता:- वे. वेदिका एन्टरप्रायझेस दुकान क्र. ०४, हरी दशन अपार्टमेंट, हेंद्रे पाडा, बदलापूर-(प.) ४२२ ५०३प्रति. क्र. ३
११	एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३९ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि.	श्री. अमित सुहाय घानेकर सी/२, धीन च्यात सीएफएसएल, म्हात्रे नगर, राजाजी रोड, डॉब्लि फ्लू-४२१ २०१प्रति. क्र. २
१२	एआरबी/टीजेएसबी/एसपीके/४० सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि.	श्री. संजय शिवाजी कांबळे १२१, रत्ना मंगल, देववणा निवास, आरे रोड, गांवदेवी मंदिर समोर, डॉब्लि फ्लू पूर्व-४२१ २०१प्रति. क्र. ३
१३	एआरबी/टीजेएसबी/एसपीके/४१ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि.	श्री. मारुती फक्रियाणा कोळकर ए-११, सेक्टर-२, मांडवीबा मंदिर, साने चौक, चिंचवड, पुणे-४११ ०१९प्रति. क्र. २
१४	एआरबी/टीजेएसबी/एसपीके/४२ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि.	श्री. मोह याकूब युसुफ खान रुम क्र. ४, मोहन चौक, डकलॉईन, किडीवाडा, भांडुप (प.), मुंबई-४०० ०७८प्रति. क्र. ३
१५	एआरबी/टीजेएसबी/एसपीके/४४ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि.	श्री. जयलक्ष्मी विसुसा अण्ड अन्वप्रतिवादी
१६	एआरबी/टीजेएसबी/एसपीके/४५ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि.	श्री. विनेश विठ्ठल सकराव प्लॉट क्र. ०२, रुम क्र. ०८, महाराा फुले रोड, गरीबचा बाडा, डॉब्लि फ्लू-४२१ ३०६प्रति. क्र. २

सूचना घ्यावी की, वर सांगितलेल्या वेळी आणि ठिकाणी तुम्ही हजर राहण्यास कसुम कल्यास लवादी प्रकरण एकत्रकी निकाती कराईल. माझ्या हजेत आणि शिक्क्याने ह्या ०४ डिसेंबर, २०२० रोजी दिले.

द्वारा
 टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड
 मास्ती आशिष बिल्डिंग, अपना बाजार समोर,
 जवाहरलाल नेहरू रोड, मुलुंड (प.), मुंबई-४०० ०८०.

सही/-
 श्री. सदानंद पी. कुलकर्णी
 लवाद

कंपनी प्रबंधक, मुंबई यांच्या पुस्तकातील भारांच्या निवारणार्थ सूचना

आमच अशाील म. द्वाक समिट बक्स लिमिटेड सीआयएल: बु२६९४०एफएस१९८८पीएलसी०२५७८५), कंपनी अधिनियम १९५६ अंतर्गत नोंदणीकृत, जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे मुंबई येथे. याद्वारे कळवित आहे की कंपनीकडे ३१/०३/२०२० तिचे खाल्याची पुस्तके आणि लेखापरीक्षित ताळेबंदानुसार (कोणतेही बँक कर्ज नाही आणि कंपनी प्रबंधक, मुंबई यांच्या पुस्तकात अजुनही दिवत असलेले असे खाली नुने भार निवारणार्थ इच्छुक आहे.

भार आयडी	प्रभार धारकाचे नाव आणि पत्ता	निर्माण केलेल्याची तारीख	भारांची रक्कम
१०२११८३१	स्टेट बँक ऑफ इंडिया, कमर्शियल ब्रांच, लाल दवाखाना, अहमदाबाद	०५/१०/१९८८	३,००,००,०००
१०२११७७३	पिंडलेज बँक, मुंबई (मुंबई)	२५/०४/१९८८	८०,००,०००

वरील नमूद बँकाच्या कंपनी प्रबंधक, मुंबई यांच्याद्वारे नोंदणीकृत वरील भारांवर कोणताही विद्यमान दावा असल्यास सदर प्रसिद्धी तारखेनुसार २१ दिवसांत आम्हाला आणि कंपनी प्रबंधक मुंबई यांना कळविणे आवश्यक आहे.

किरण दोगी अँड कं.
 (प्रसिद्धि कर्ता सेक्रेटरीज)
 जी-०२, X वा सेन्ट्रल मॉल, महावीर नगर, कॉन्टिनेंटल पब्लिश, मुंबई ४०००७७

लवादा समोर जाहीर सूचना

(मद्री-स्टेट को-अपॉरिटेड सोसायटीज अँड, २००२ च्या कलम ८४ अंतर्गत)
 द्वा-टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड, मास्ती आशिष बिल्डिंग, अपना बाजार समोर, जवाहरलाल नेहरू रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई-४०० ०८०.

ज्यांआधी, टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड हे विवादा असल्याने त्यांनी निर्णयासाठी खालील बाद माध्यमकडे सादर केला. मी याद्वारे तुम्हाला २२ डिसेंबर, २०२० रोजी स.११.३० वा. आसा प्रस्तांन लावती प्रकरणाशी संबंधित सर्व मालव्या प्रस्तांनी उत्तरे देणे शक्य होईल असे व पुढे सदर लावती प्रकरणातील दाव्याला उत्तर देण्यासाठी व्यक्तीतः किंवा तिसरा तिद्रेण असलेल्या प्लीडर मार्फत किंवा तिसरा प्राधिकृत वकिला मार्फत हजर होण्यासाठी सन्मा बजावत आहे.

अनु. क्र.	विवाद/प्रकरण क्र.	प्रतिवादीचे नाव आणि पत्ता
१	एआरबी/टीजेएसबी/एसपीके/२२ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि.	श्री.म. सगुन गजानन अवचर श्री.म. सहेली स्यूटी पार्कर छात्रकी रोड, संतोष नगर, छात्रकी, अकोला-४४४ ००४प्रति. क्र. २
२	एआरबी/टीजेएसबी/एसपीके/२५ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि.	श्री. रियाज अब्दुल रहमान दळवी रुम क्र. १०७, शरजा अपार्टमेंट, पिंपरी दादा नगर, महल मागे, मुंबा, जिहा टाणे-४०० ६०३प्रति. क्र. २
३	एआरबी/टीजेएसबी/एसपीके/२७ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि.	श्री. ठोके स्वप्नील सुप्रेसिंग महाराणा प्रताप एमएनजी, चालीसगाव, जलगाव, महाराष्ट्र-४२४ १०१प्रति. क्र. ३
४	एआरबी/टीजेएसबी/एसपीके/२९ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि.	श्री. प्रविण वामनराव होले सी/ओ महादेव जाधव प्लॉट क्र. १८, ४था मजला, श्री. अपार्टमेंट, सेक्टर क्र. ९, मोशी प्राधिकरण, पुणे-४१२ १०५, प्लॉट क्र. ३०६, फेव क्रिष्ण हेरिटेज, प्लॉट क्र. ९७/९ मोशी प्राधिकरण, पुणे-४१२ १०५प्रति. क्र. १
५	एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३० सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि.	श्री. सय्यद मरहूम फारूख प्लॉट क्र. ३०४, महालक्ष्मी विहार सोसायटी, गट क्र. ५७९, चिखाली, पुणे-४१२ ११४ श्री. जयलक्ष्मी वरक, लकी वजन कार्ट जवळ, पवारवस्ती, चिखाली रोड, चिंचवड-४१२ ११४प्रति. क्र. २
६	एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३१ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि.	श्री. नितीन महादेव पाटील अनु. क्र. १९/१बी/१, देवगौरी अपार्टमेंट, प्लॉट क्र. १, पहिला मजला, विजय नगर, शांती कॉम्प्लेक्स, कालेवाडी, पुणे-४११ ०१७प्रति. क्र. १
७	एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३३ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि.	श्री. विशाल शंतामर कांबळे वसंत क्र. ११५/१, भारत कॉलनी, नाथेमर, कालेवाडी, पुणे-४११ ०१७प्रति. क्र. १
८	एआरबी/टीजेएसबी/एसपीके/३५ सन २०२० टीजेएसबी सहकारी बँक लि.	श्री. किर्ती दयालजी कोठाडी १३०९, कोणाक आकृती, मेघाल इन्डस्ट्री इस्टेट मागे, देवी दयाल रोड, मुलुंड-४०० ६०७. बिझनेस पत्ता:- २३/२८, तळ मजला, देवगौरी गार्डन कॉम्प्लेक्स, आर. डब्ल्यू. सावंत रोड